

*Vollmondstag und der Newmondtag ÇABDAR.* im ÇKDra. Man hätte eher पत्नावसान erwartet.

पत्नाहार (पत्न + आहार) adj. *der alle halbe Monat nur ein Mal Nahrung zu sich nimmt* MBu. 3, 15409.

पति m. = पतिन् *Vogel: पतीन्* MBu. 12, 9806.

पतितीर्थ (पतिन् + तीर्थ) n. N. pr. *eines heiligen Badeplatzes* Verz. d. Oxf. H. 149, a, 3.

पतिन् (von पत्न) 1) adj. *gestürgelt;* m. *Vogel* (AK. 2, 5, 32. 3, 4, 2, 21. TRIK. 2, 5, 37. H. 1316. HALJ. 2, 83), überh. *ein gestürgeltes Thier:* शेनासः RV. 8, 20, 10. लैति 10, 163, 2, 3. अपत्ना: पतिपांशु ये AV. 11, 5, 21. AIT. BA. 4, 23. ÇAT. BA. 14, 5, 5, 18. KATH. 34, 8. उत्पातपति पतिणाः RV. 4, 48, 5, 182, 5. नि प्रामासो श्रवित्वा नि पद्मो नि पतिणाः 10, 127, 5. AV. 4, 34, 4, 12, 1, 51. 13, 2, 33. M. 1, 44, 3, 9. पतिणां पोषकः 162. मृगपतिणाः 3, 22, 23. SIV. 6, 18. HIP. 1, 17. N. 1, 18. 12, 2. R. 1, 9, 6, 55, 23. SUÇA. 1, 208, 9. VARĀH. BRH. S. 3, 10, 21, 16. BHĀG. P. 9, 7, 6. HIT. 9, 4, 14, 12. VET. IN LA. 26, 4. °विचार Verz. d. B. H. No. 896. गरुडादिशकाता: पतिणाः TATTVAS. 45. चातक° KATH. 8. fem. पतिणी *Vogelweibchen* H. an. 3, 215. MED. p. 62. HARIV. 1068. *ein weiblich gedachter Vogel*, als Erkl. von भारती Wachtel TRIK. 3, 3, 175.—2) adj. mit Flügeln (uneig.) versehen: (अभिः) पत्नी भवति नव्यपत्नः पतितुर्महति TS. 5, 2, 5, 1, 7, 6, 1. गायत्रचितं पतिणां चिन्वते KATH. 24, 4. PĀNKAV. BR. 14, 1, 12. 19, 10, 1. fgg. — 3) adj. f. in Verbind. mit रात्रि oder subst. mit Ergänzung von रात्रि eine Nacht mit den beiden angrenzenden Tagen (dem vorangehenden und dem nachfolgenden) AK. 1, 1, 2, 5. H. 144. H. an. MED. विरमेत्पतिणां रात्रिम् M. 4, 97, 5, 81. Hierher vielleicht auch: उद्गयने पतिणां रात्रिमुभयतः काङ्क्षे GOBU. 3, 3, 9. m. *ein Tag mit den beiden angrenzenden Nächten* H. 144, Sch. — 4) adj. auf Jmdes Seite stehend, zu Jmdes Partei sich haltend: यादवा: कृष्णपतिणाः HARIV. 4339. — 5) m. *der Vogel Garuda als einer der 18 Diener des Sonnengottes Viṣṇu* zu H. 103. — 6) m. *Pfeil* (wegen des Gefieders auf beiden Seiten so benannt oder wegen seines schnellen Fluges) DHAR. im ÇKDra. — 7) m. *unter den Beinn.* Çiva's MBu. 13, 1133. — 8) f. पतिणी a) *der Vollmondstag* H. an. MED. — b) N. pr. einer Çākini diess. — Die übrigen Bedd. des f. s. u. 1 und 3.

पतिपति (पतिन् + प०) m. *der Fürst der Vögel, Bein.* des Saṁpāti R. 4, 61, 3.

पतिपानीयशालिका (पतिन्-पा०-शा०) f. *ein Wasserbehälter, aus dem die Vögel zu trinken bekommen*, BHĀRIP. im ÇKDra.

पतिपुंगव (पतिन् + पु०) m. *der Stier unter den Vögeln, Bein.* des Gaṭṭju R. 3, 57, 2.

पतिप्रवर (पतिन् + प्र०) m. *der Vorzüglichste unter den Vögeln, Bein.* Garuda's HARIV. 2454.

पतिमृगता (von पतिन् + मृग) f. *der Zustand eines Vogels oder eines Hirsches* M. 12, 9.

पतिराज (पतिन् + राज) m. *der König der Vögel, Bein.* des Garuda R. 5, 7, 61. KATHAS. 22, 233. des Gaṭṭju R. 3, 56, 6.

पतिराज (पतिन् + राज) m. dass. *Bein.* des Garuda HALJ. 1, 119. R. 5, 43, 15. KATHAS. 22, 232. des Gaṭṭju R. 3, 56, 4.

पतिल (von पत्न) m. *neben स्वामिन् Bein.* des Vatsjājana (im Ind.

von Kānakja unterschieden) TRIK. 2, 7, 23. पतिलस्वामिन् m. *Bein.*

Vatsjājana's, der mit Kānakja identifiziert wird, H. 884.

पतिशाला (पतिन् + शा०) f. *Vogelhaus* TRIK. 2, 2, 7.

पतिसिंह (पतिन् + सिंह) m. *der Löwe unter den Vögeln, Bein.* Garuda's TRIK. 4, 1, 43. H. c. 78. HLR. 10.

पतिस्वामिन् (पतिन् + स्वा०) m. *der Herr der Vögel, Bein.* Garuda's H. 231.

पतीकर् (von पत्न + 1. कर्) zum Subject eines Schlusses machen Schol. bei WILSON, SĀMKHJAK. S. 59.

प्रतिनिधि (पतिन् + इन्द्र) m. *der Fürst der Vögel, Bein.* Garuda's KATHAS. 22, 192. Gaṭṭju's R. 3, 56, 3, 47. RAGH. 12, 53.

पतीय (von पत्न) adj. am Ende eines comp. auf Jmdes Seite stehend, zu Jmdes Partei gehörend: गोपालै: कृष्णपतीयै: HARIV. 3748.

पद्मु nom. ag. von पच VOP. 26, 144.

पद्मकोप (पद्मन् + कोप) m. *die Einwärtskehrung der Augenlider, Entropium* SUÇA. 2, 310, 6. 337, 12. पद्मप्रकोप m. dass. 13.

पद्मन् n. 1) *die Augenwimpern* AK. 3, 4, 16, 123. H. 580. an. 2, 274. MED. n. 89. HALJ. 2, 369. VS. 19, 89. पार्प, श्रवार्प 23, 1. ÇAT. BR. 12, 7, 4, 2. TS. 6, 2, 1, 5. SUÇA. 2, 332, 17. श्रति० 1, 113, 10. 321, 19. DHURTAS. 73, 14. श्रालपद्मनयना MBu. 3, 2394. 4, 1, 196. R. 5, 28, 13. नीलपद्माणः — दृष्टिबाणः: BHARTR. 1, 59. श्राकुटिलपद्मविलम्ब (बाल्य) ÇAK. 184. वृत्तै पद्मभिर्दिपीव BHAJ. P. 3, 1, 39. बन्धुर्दशः पद्म 6, 4, 12. बाल्यात्प्रसुप्तस्य मक्खलस्य सिंहस्य पद्माणिं मुद्वाल्युनासि DRAUP. 5, 6. निमेषालमपद्मपद्मः RAGH. 2, 19. पद्मोत्क्षेप MEGH. 48. सलिलगुरुमिः पद्मभिः 90. धूमच्छायामभातां नेत्रे चोद्घृतपद्मणो so v. a. *die weit geöffneten Augen* MBu. 4, 466. पद्मपातः s. v. a. *das Schliessen der Augen* RAGH. 11, 36. पद्मणो दृष्टि निपातनें so v. a. *in einem Augenblick* MBu. 12, 449. पद्मसंपातो काले dass. 5, 3170. Scheinbar das Thema पद्म in der Stelle: श्रियं चेत्पद्माणां स्मितं व्योत्स्नोपमं प्रभम् 4, 390; es ist aber wohl पद्मानां st. पद्माणां zu lesen. Vgl. उत्पद्मन्. — 2) *Staubfaden* AK. MED. — 3) *ein dünnes Fäddchen* AK. H. an. MED. — 4) *Blumenblatt* (कुमुमचक्कर) H. an. — 5) = पत्न *Flügel* AMARAMĀLĀ im ÇKDra. — Das Wort kann mit पत्न in elym. Zusammenhänge stehen.

पद्मप्रकोप s. u. पद्मकोप.

पद्मलै (von पद्मन्) adj. mit starken Wimpern versehen gaṇa सिद्धादि zu P. 5, 2, 97. नेत्रं SUÇA. 2, 141, 17. SPR. 421. ÇAK. 73. MĀLAV. 73. KATHAS. 18, 14. RATNAY. 16, 11, 21. langhaarig, dichthaarig, rauch: रुक्षक ÇAK. 4, 61. — Vgl. उत्पद्मलै.

पद्मात (पद्मन् + अत्र) adj. am Entropium leidend VJUTP. 207. — Vgl. पद्मकोप.

पद्म्य (von पत्न) adj. gaṇa दिग्गादि zu P. 4, 3, 54 (पद्म्य nach 6, 1, 128; vgl. auch 2, 131). 1) nach Sā. von Paksha (= Sonne) stammend: सा पद्म्याऽनव्युमार्युद्धाना यो मे पतस्तिजामद्यौप्यो दुः: RV. 3, 53, 16; wohl nach Seiten, Hälften (Halbmonaten) wechselnd. — 2) auf Jmdes Seite stehend, zu Jmdes Partei gehörend P. 3, 1, 119. अङ्गूष्ठपद्म्य 6, 2, 181, Sch. देव° KATHAS. 29, 13.

पगारा f. N. pr. einer Localität Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 27, 1.